



॥ सा विद्या या विमुक्तये ॥

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

'ज्ञानतीर्थ', विष्णुपुरी, नांदेड - ४३१ ६०६ (महाराष्ट्र राज्य) भारत

SWAMI RAMANAND TEERTH MARATHWADA UNIVERSITY, NANDED

'Dnyanteerth', Vishnupuri, Nanded - 431 606 (Maharashtra State) INDIA

Established on 17th September, 1994, Recognized By the UGC U/s 2(f) and 12(B), NAAC Re-accredited with 'B++' grade

Fax : (02462) 215572

Phone: (02462) 215246

ESTATE SECTION

website: srtmun.ac.in

Email: estate@srtmun.ac.in

जा.क्र.संपदा/से.द.सू. १३०-२०२५-२६/प.वि.आं.वि.खो-खो (मुले) भो.व्य./५७५

दि: १७-३-२०२६

दरपत्रक सुचना क्र. १३०-२०२५-२६ पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो (पुरुष) स्पर्धकरीता भोजन व्यवस्था पुरवठा करणे बाबत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो (पुरुष) क्रीडा स्पर्धा २०२६ चे आयोजन दि.०२/०४/२०२६ ते दि.०६/०४/२०२६ या कालवधीमध्ये करण्यात येणार आहे. त्यास सहभाग घेणारे स्पर्धक विद्यार्थी, पाहूणे, पंच, आयोजन समिती सदस्य व इतरांकरीता सोबतच्या प्रपत्र 'अ' व 'ब' मध्ये आपले दर भरून द्यावे. आपण आपले दर भरून सिलबंद दरपत्रक दि. २४/०३/२०२६ रोजी पाठवावे. तदनंतर प्राप्त होणारे दरपत्रक विचारात घेतले जाणार नाहीत. सदर साहित्याच्या संख्येत बदल करण्याचा (कमी अथवा जास्त) अधिकार विद्यापीठाने राखून ठेवला आहे.

अटी व शर्ती :

- १) मागील पृष्ठावरील प्रपत्र 'अ' व 'ब' मध्ये आपले मेनू (प्रपत्र) प्रमाणे नग तसेच दर प्रति व्यक्ती, प्रति दिन, प्रमाणे भरून द्यावेत. (सर्व कर समाविष्ट व विद्यापीठाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोच असावेत).
- २) पुरवठाधारकाने अद्यावत शॉप अॅक्ट प्रमाणपत्र, जीएसटी नंबर आणि पॅनकार्डच्या सांक्षातिक छायाप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- ३) पुरवठाधारकाने नोंदणी केलेले शॉप अॅक्टच्या धंद्याचे स्वरूप यात दर्शविलेल्या साहित्याचे दरपत्रक भरावेत, अन्यथा ते विचारात घेतले जाणार नाही.
- ४) अन्न सुरक्षा मानदे अधिनियम २००६ ची परवाना तथा नोंदणी प्रमाण पत्र आवश्यक (fssal certificate) आहे.
- ५) दर सर्व करासहित असावेत, अटीबध्द असलेले दर स्विकारले जाणार नाही. दर अचूक सुस्पष्ट असावेत, खाडाखोड करू नये.
- ६) पोस्टाद्वारे/कोरिअरद्वारे उशिरा प्राप्त झालेले दरपत्रक विचारात घेतले जाणार नाही.
- ७) पुरवठाधारकाकडे जीएसटी क्रमांक असावा, देयक दोन प्रतीत सादर करावे.
- ८) वित्त व लेखाधिकारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचे नांवे दरपत्रक देण्यात यावे.
- ९) पुरवठादारकाच्या देयकातून TDS नियमानुसार कपात केली जाईल.
- १०) पुरवठा आदेश स्वीकारल्यानंतर कोणत्याही कारणास्तव (चुकीचे दर/संख्या इत्यादी) पुरवठा न करणे ही सबब ऐकली जाणार नाही.
- ११) दरपत्रक आणि पुरवठा आदेशाप्रमाणे भोजनाचा पुरवठा करणे बंधनकारक आहे. ठेकेदारास कोणत्याही कारणास्तव मध्येच ठेका बंद करता येणार नाही व एकदा दर मंजूर झाल्यास कोणत्याही कारणास्तव पुन्हा दर वाढवून मिळणार नाही.

प्र. वित्त व लेखाधिकारी

प्रत : सिस्टीम एक्सपर्ट, प्रस्तूत विद्यापीठ यांना देवून कळविण्यात येते की, सदर दरपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळवर प्रकाशित करण्यात यावे.

प्रपत्र "अ"
भोजन, नाष्टा, चहापाणी व्यवस्था

अ. क्र.	दिनांक	वेळ	नाष्टा/जेवणाचे मेनू	व्यक्तीची संख्या	दर प्रति नग/प्लेट सर्व करासह दर	एकूण रुपये
०१	३०/०३/२०२६ (सोमवार)	चहापाणी/नाष्टा सकाळी ०७ ते ०९ वा.	उपमा(१००ग्राम) चहा/डिकाशन चहा/कॉफी	७५ व्यक्ती		
		सायंकाळी ०४ ते ०५ वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी	७५ व्यक्ती		
		जेवण - दुपारी १२.३० ते ०२ वा.	(साधेजेवण) भाजी, फुलका व चपाती, भात, वरण	७५ व्यक्ती		
		जेवण : रात्री ०८.ते १० वा.	(साधेजेवण) भाजी, चपाती, भात, वरण	७५ व्यक्ती		
०२	३१/०३/२०२६ (मंगळवार)	चहापाणी/नाष्टा सकाळी ०७ ते ०९ वा.	पोहे (१००ग्राम) चहा/डिकाशन चहा/कॉफी	७५ व्यक्ती		
		सायंकाळी ०४ ते ०५	चहा/डिकाशन चहा/कॉफी	७५ व्यक्ती		
		जेवण : दुपारी १२.३० ते ०२ वा.	आलू मटर रस्सा भाजी, राईस, दाल तडका, फुलका व चपाती, पापड, लोणचे, चटणी, काकडी, कांदा, मूळा, गाजर	७५ व्यक्ती		
		जेवण : रात्री ०८.ते १० वा	पनिर मसाला, राईस, दाल तडका, फुलका व चपाती, पापड, कोशिंबीर, शेंगदाना चटणी, लोणचे.	७५ व्यक्ती		
०३	०१/०४/२०२६ (बुधवार)	चहापाणी/नाष्टा सकाळी ०७ ते ०९ वा.	दोन बाईल अंडे/मटकी (१००ग्राम)/पोहा (१००ग्राम)/ दोन केळी चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		सायंकाळी ०४ ते ०५ वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		जेवण : दुपारी १२.३० ते ०२ वा.	मलाई कोप्ता, जिरा राईस, वरण, फुलका/चपाती, पापड, सॅलड, ठेचा किंवा चटणी लोणचे, गुलाबजाम	२५०व्यक्ती		
		जेवण : रात्री ०८.ते १० वा	बैंगन मसाला, राईस, दाल फ्राय, फुलका/ चपाती, पापड, काकडी, कांदा, मूळा, गाजर, चटणी, लोणचे	२५०व्यक्ती		

०४	०२/०४/२०२६ (गुरुवार)	चहापाणी/नाष्टा सकाळी ०७ ते ०९ वा.	पोहे/उपमा/दोन बॉइल अंडे,/दोन केळी चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		सायंकाळी ०४ ते ०५	चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		जेवण- दुपारी १२.३० ते ०२ वा.	पनीर मसाला, मसाला भेंडी, राईस, दाल तडका, फुलका/चपाती, पापड, सॅलड, चटणी, लोणचे व गुलाबजाम	२५०व्यक्ती		
		जेवण : रात्री रात्री ०८.ते १० वा.	बैंगन मसाला रस्सा, दाल फ्राय, राईस, फुलका/चपाती, पापड, काकडी, कांदा, मूळा, गाजर, चटणी, लोणच अंडाकरी (अंडे दोन नग), राईस, फुलका/चपाती काकडी, कांदा, मूळा, गाजर	५० व्यक्ती २००व्यक्ती		
०५	०३/०४/२०२६ (शुक्रवार)	चहापाणी/नाष्टा सकाळी ०७ ते ०९ वा.	पोहे/दोन बॉइल अंडे/दोन केळी. चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		सायंकाळी ०४ ते ०५ वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		जेवण : दुपारी १२.३० ते ०२ वा.	मेथी लसून, मसाला राईस, दाल तडका, फुलका/ चपाती, पालक पकोडे, पापड, काकडी, कांदा, मूळा, गाजर, चटणी, लोणचे, मूग शिरा	२५०व्यक्ती		
		जेवण : रात्री ०८.ते १० वा.	मिक्स भाजी, भेंडी फ्राय, दाल तडका, फुलका/चपाती, पापड, काकडी, कांदा, मूळा, गाजर, चटणी, लोणचे	२५०व्यक्ती		
		जेवण : रात्री ०८.ते १० वा.	मिक्स वेज, मलाई कोप्ता, दाल, फुलका/चपाती, राईस, पापड, काकडी, कांदा, मूळा, गाजर, चटणी, लोणचे चिकन करी (चिकन प्रती व्यक्ती २५० ग्रा.), ज्वारी भाकरी/फुलका व चपाती, काकडी, कांदा, मूळा, गाजर, प्लेन राईस, कांदा/मुळा	५० व्यक्ती २००व्यक्ती		

०६	०४/०४/२०२६ (शनिवार)	चहापाणी/नाष्टा सकाळी ०७ ते ०९ वा.	पोहे/दोन बॉइल अंडे/दोन केळी. चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		सायंकाळी ०४ ते ०५	चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		जेवण : दुपारी १२.३० ते ०२ वा.	मेथी लसून, मसाला राईस, दाल तडका, फुलका/ चपाती, पालक पकोडे, पापड, काकडी, कांदा, मूळा, गाजर, चटणी, लोणचे, मूग शिरा	२५०व्यक्ती		
		जेवण : रात्री ०८.ते १० वा.	मिक्स भाजी, भेंडी फ्राय, दाल तडका, फुलका/चपाती, पापड, काकडी, कांदा, मूळा, गाजर, चटणी, लोणचे	२५०व्यक्ती		
०७	०५/०४/२०२६ (रविवार)	चहापाणी/नाष्टा सकाळी ०७ ते ०९ वा.	दोन बॉइल अंडे/मटकी (१००ग्राम)/पोहा (१००ग्राम)/ दोन केळी चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		सायंकाळी ०४ ते ०५ वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		जेवण : दुपारी १२.३० ते ०२ वा.	मलाई कोप्ता, जिरा राईस, वरण, फुलका/चपाती, पापड, सॅलड, ठेचा किंवा चटणी लोणचे, गुलाबजाम	२५० व्यक्ती		
		जेवण : रात्री ०८.ते १० वा.	बैंगन मसाला, राईस, दाल फ्राय, फुलका/ चपाती, पापड, काकडी, कांदा, मूळा, गाजर, चटणी, लोणचे	२५० व्यक्ती		
०८	०६/०४/२०२६ (सोमवार)	चहापाणी/नाष्टा सकाळी ०७ ते ०९ वा.	पोहे/उपमा/दोन बॉइल अंडे,/दोन केळी चहा/डिकाशन चहा/कॉफी	२५०व्यक्ती		
		सायंकाळी ०४ ते ०५ वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी			
		जेवण- दुपारी १२.३० ते ०२ वा.	पनीर मसाला, मसाला भेंडी, राईस, दाल तडका, फुलका/चपाती, पापड, सॅलड, चटणी, लोणचे व गुलाबजाम	२५०व्यक्ती		
		जेवण : रात्री रात्री ०८.ते १० वा.	बैंगन मसाला रस्सा, दाल फ्राय, राईस, फुलका/चपाती, पापड, काकडी, कांदा, मूळा, गाजर, चटणी, लोणचे	१००व्यक्ती		

प्रपत्र "ब"

पंच, त्रात्रिक समिती सदस्य व मदतनिस करीता अल्पोहार चहापाणी व्यवस्था

अ.क्र.	दिनांक	वेळ	नाष्टा/जेवणाचे मेनू	व्यक्तीची संख्या	दर प्रति नग/प्लेट सर्व करासह दर	एकूण रूपये
०९	चहापाणी ०२/०४/२०२६ ते ०६/०४/२०२६	सकाळी :०७ वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी	१०० व्यक्ती		
		सकाळी १० वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी/बिस्कीट (छोटा पुडा) प्रत्येकी एक	१०० व्यक्ती		
		साय. ७:३० वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी	१०० व्यक्ती		
		रात्री ९:३० वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी/वडा पाव/समोसा/कचोरी (दोन नग प्रत्येकी) (आवश्यकतेनुसार कळविण्यात येईल.)	१०० व्यक्ती		
०२	मॅनेजर मिटींग करीता चहापाणी ०९/०४/२०२६	साय. ०५ वा.	चहा/डिकाशन चहा/कॉफी/ बिस्कीट (छोटा पुडा) व ५०० मिली पाणी बॉटल	२०० व्यक्ती		

- नोट :
- जेवण्याची व नाष्टा, चहा पाण्याची व्यवस्था मा. संचालक यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी करण्यात यावी.
 - जेवण्याचा दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे, सर्व कामगार हे पूर्ण गणवेशात, हातात हॅंडक्लोज व डोक्यावर टोपी घातलेली पाहिजे.
 - या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे. उरलेले अन्न विद्यापीठ परिसराबाहेर योग्य पध्दतीने टाकवे.
 - जेवण्याच्या ठिकाणी पिण्याचे पाणी (फिल्टर वॉटर) व्यवस्था करावी.
 - यात दिनांक, स्थळ बदल होवू शकेल, जेवणा बाबत मा. संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण/समिती अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी आदेशीत केल्याप्रमाणे व्यवस्था करावी लागेल.
 - पंचासाठी ६० व्यक्तीचे नाष्टा गरज भासल्यास क्रीडा मैदान व इनडोर हॉल येथे देण्याची व्यवस्था करावी.
 - जेवण्याच्या व्यवस्थेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी (फिल्टर वॉटर) व बैठक व्यवस्थे करीता टेबल खुर्चाची व्यवस्था करावी. या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे.
 - जेवन व नाष्टाच्या वेळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरवठाधारकांने करावयाची आहे.
 - भोजन व्यवस्था देयकाची अदाई भोजन समितीच्या अहवालानुसार करण्यात येईल.
 - परिशिष्ट 'अ' व 'ब' बाबत मा. संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण/अध्यक्ष भोजन समिती यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी आदेशीत केल्याप्रमाणे व्यवस्था करावी लागेल.

GST No.

Signature & Seal of suppliers